

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

November 29, 2022

BSE Limited
Dept of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001
Scrip Code: 500180

National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051 Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir,

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated November 29, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as December 15, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till December 14, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given that share certificate no.86 bearing 272 (Two Hundred

Seventy Two) shares having distinctive nos.

from 11568 to 11839 (both indusive) of

Hanuman Building Premises Owners Pvf. Utd.

situated at 18, 1st floor Hanuman Building Premises Owners Pvt. Utd., 67, Murzbadevi

Road, Mumbai-400003., in the name of Late

eepak T. Surana have I has been reported

lost/misplaced and an application has been

made by Mr. Yash Deepak Surana, to the

society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites dains or objections

an writing) for issuance of duplicate share

terfilicate within the period of 14 (fourteen)

days from the publication of this notice. If no

daims/objections are received during this

HDFC BANK LIMITED

legd.Office: rIDIC Sart, House, Schause Saus, Marg. Lower Farcil(Most), Mumble 4000 (5. |Pointonic Constitution Number-No.2004 (1924) (2010) (3) |pointal-to-Narcha Dengelous-cos ((Notice - Lower) (Notice - Lower) (Notice - Lower) (Notice - Lower)

NOTICE Notice is nevery given that the following equity share conflicates have been less ned as lost/inisplaced/irretrievable and the registered holders /claimam have applied to the Band for the losue of duplicate chare comformed

| 94. | L/F | Name of the Shareholder(s) | Dist. Nos | Cert | No of |
|-----|----------|--|-----------------|------|--------|
| No. | No. | Starting of the state of the st | From To | No. | Shares |
| 1 | 023 3499 | R Nicma la | 6668171-6669170 | 3817 | 1000 |
| 2 | 0333863 | Vitay Kumar Guora | 8046491-8047490 | 4864 | 1000 |
| | | Jointy Om Pertash Guma | | | |
| | | & Crancial Guora | | | |

Any person|s| who has/have any claim in respect of such share comflicate/sshould lodge such claim /s in wir finng with naill supporting documents at the office of our Registers and Transfe Ageins vit: Dahamamos Buskiess Solumons Llimbed, navling address an Pbh No. B.S., Pain B Cross Laine, MIDC Mairol, Andrieri (East), Mumica (400.093 with In 15 days of the outlikation of this name after which no claimist will be emenaked and the Registrats will proceed o Issue the Letter of Conffrmation in accordance with SEBI Clicular No. SEBI/HO/MIRSD MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022. The setter of confirmation shall be discanched by our Registrars Vit. Data matter Business Solution, Limited and the request shall be processed in accordance with time aforesald Circular. Accordingly the original shalm comficeres shall shand cancelled a nyide son dealing within the idirlinational exist existing is shall sedoingso at his/herown rist and the Bant will not be responsible for hillnawy way. FOR HORE BANK LIMITED

Authorized Officer, IDBI Benk Limited

SYMBOLIC POSSESSION NOTICE

O ICICI Horne Finance Registered effice: KICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (Esst), Numbel-400061

Comporate Office: ICICI HFC Tower, JB Nager, Andhori Kurle Road, Andhori East, Mumbel-400058 Branch Office: Previous No. 201, 2nd floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Severior Road,

Trene-400602
Bransh Office: |CICI Home Finance Co. Ltd., HFC Tower, Andheri Kurle Road, J.B.Neger, Andheri (E),

Branch Office: URD Home Finance St. Law, 11
Mumbel-400069
Mumbel-400069
Branch Office: 2nd Floor, Office no. 203, Sal Nides, Opposite Pallysis, House, Nagar, Manmed Poed, Savedi, Ahmednager-414003
Branch Office: City Survey No. 18768/1+2 India Garage, Scuth Western Comer, 1st floor of India Plaza Complex, Jilms Peth Seetanitaya Chovit, Julgaon-426001
Branch Office: 2nd Floor, 203, Plot No. 2, KT Empire, Above State Bank Of India, Navghar,

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Inferest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Bezurity Inferest (Enforcement) rules 2002, Issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 80 and the section of the powers residenced below.

As the borrower fulled to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that

the undersigned has falsen possession of the property described herein before in sources of powers conferred on him/her under Section 13(4) of this said Act rest with Rule 6 of the said rules on the balon-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby oscilloned not to dest with the property and any dealings with the property-will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Description of property Date of Possession

Vereil (W)- 401202 Braneh Oillioe: 1167/22 Verkalesh Meher, 2nd floor, Ghole Road, Shiveji Negar, Pune- 411006

Dane . 28.11.2022

Date: 28.11.2022

days from the date of receipt of the said notice.

Name of the Sorround

Loan Assessed Humber

Santosh Haldankar SirVice-President (Legal) & Company Secretary

IND.| BANK LINGTON Relativezzoory, 1º Fizzo, Shezard Banarsoli Complex, Genjamente Lure, Cherrunde Circle, Of B V Rosel, Barbrell Want, Mumbel - 400082, Mahermalika (1) IDBI BANK

POSSESSION NOTICE (For Immorable Property)

Whereast The undersigned being the uniformed officer of 1061 Smit Limited under the Securitization and Recommendation of Finerwick Assats and Enforcement (Recomb Indian Assats and Enforcement (Recomb Indian Assats and Enforcement (Recomb Indian Assats and Security Interest (Enforcement) Parks, 2002 bessel a dereast notice calling upon the following borrowers to repay the amount aventioned in the notice willink 80 days from the dails of the mentals of the said section. The borrowers having a final to require the mount, setting in the recomb of the said section in the setting of the properties searched in below table, in secretar of person continued on him under sub-section (4) of section 13 of Act read with suits 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The teamour's attention is bright to project on section (8) of section 13 of the Act, in respect to the section of a position of the position of a pos

The tompound is purificular and the public in general te hereby conformed not to deal with the properties will be subject to the sheeps of IDSI Santa. I britise from smooth marketed between the properties will be subject to the sheeps of IDSI Santa.

| Harm of The Spengage/ Generator | Date of 13(2) Hoties | Articust Claired in Dermand Retine (No.) | Date of Dynabalic Passassian | Address of Property |
|---|----------------------------|---|------------------------------------|---|
| Seherer Abdul Shekh | 21.09.2022 | 33481654 | 23.11.2022 | Dange Complex C701, 7º Floor Sameipada Read, Natherspare Wind Sanguil Polgher-401233 |
| Wast Kuran Sirgh/Sudye Wast Sirgh | 21.09.2522 | 30713854 | 23.11.2022 | Flat Number 1 Gr Fir F Nominath Nager Actable Read Helsespare Trans-401200 |
| Previn Newyen Jechov@ureles Previn Jachev | 11.09.2572 | 16368964 | 21 H 2022 | First Number C-402, 4° Floor, Deep Registeracy Chal, Tulied Cross Read, Natherspera East, Publisher-401208 |

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given thatM/s. Lokdeep Jewellers, a partnership firm comprising of its only two partners viz. (1) Deepak G. Chhabria and (2) Kanchan Kishore Moriani,is intending to sell to our client, free from all encumbrances, claims and demands whatsoever its Shop No.5, more particularly described in the Schedule hereunder

The said shop was purchased by the said Lokdeep Jewellers from the Promoters, M/s. Gala Enterprises vide Agreement dated 29th September 1992. Subsequently, 'a Deed of Confirmation dated 11th January 2011 was registered with the Joint Sub-Registrar Andheri, Mumbai Suburban District under Serial No. BDR-1/85/2000 on 07th February 2000 with the said dated 29th Agreement

September 1992 annexed. All persons having any claim or interest against or to the said shop or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, terancy, licence, maintenance, easement or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned within 10 days from the date of publication hereof failing which the sale shall be effected without any reference to such claim, if any, and the same shall be considered as waived.

> THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Shop No. 5, admeasuring 167 sq.ft. (carpet) equivalent to 15.52 sq.mts., on the ground floor of the building "Jewel Arcade" situate at Waterfield Road, Bandra (West), Mumbai-400 050 on plot bearing Final Plot No. 123 of TPS IV (Bandra), G.T.S. No. F/922 in the Village Bandra, Taluka Andheri in Registration District of Mumbai Suburban.

Mumbai dated this 29th day of November, 2022.

FIONA NAZABETH

Name of Demonstration of Roses (Pa.) Branch 03-08-2022 There-8

P. Vas & Co., Advocates& Solicitors. A/1, "Liberty", 1st floor, 98-B, Hill Road, Bandra, Mumbai-400 050 e-mail: pues 1979@gmail.com

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

This is in start and auxilian the members of the public that the Hossethi Laidin Baser Pvil. Ltil.

[This company], a company registered under the Indian Companion.Act, 2013 and deserted in how have registered under the Indian Companion.Act, 2013 and deserted in how have registered under the Companion.Act, 2014, and larving the registered office at 242-244, Asteroph Roman Bahrum Road [Ballacia Road], Mumbel Central, Mumbel 400008, is the course of all that place and paper of the then Force Tenure land office offices there in the cell property and being the desertable season theoret and the cell property was sub-leased to (f) Gerthenshal Basistatis is even theoret and the registry and being the desertable season theoret and property with indication of the RAB-Point & Co. [The auth-leasure], comying an institutions Point, being perfect with Indication of Leason-deserted 27 A 1977, subject to the former or elated fresh rade reason of Electropy from Wester's from the cell property with indication of Leason-deserted 27 A 1977, subject to the former or elated fresh and the allocated the fact in allocated the first and season tenure upon 0.2 2005 and first the sub-leason is strictly bound by the terms A conversals under the adversal indeminate of Leason and is not at all authorized to dust with the eath property by seeigning its leasonhold lights or granting any development slights or creating any other sights of vinitures muture in frecur of any time and sections in respect of the company's rights to insure appropriate light proceedings against the sub-leason in respect of the company's rights to insure appropriate light proceedings against their and to access and explaining in the company's rights to insure appropriate light proceedings and the sub-leason in respect of the cell property without consumers of or reference to the company and the company and the company and the cell property without consumers of or reference to the company and any cell first or respect of the cell property without consume ated: 2011/2022 of his mind

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

1) Take notice that I, Asha Rabinder Nath nee Asha Jefhmal Sujan residing at 54, his

14th Roor, Cuffe Parade, Mumbai 400 005, have, vide letter dated 14th November

2022 issued by my Advocates and Solicitors M/s Ohruve Liladhar & Co. ('the said

Leffer") addressed to Mr. Gulabrai Ramichand Balani, revoked and/or cancelled

General Power of Afformey dated 22nd October 1966 executed by me in tayour

Mr. Shagwandas M. Kundanani and Mr. Gulabrai Ramchand Salani ("said POA") to do

acts in respect of agricultural lands which are allofted to me under the Displaced

Persons (Compensation and Rehabilitation) Act, 1954 bearing daint No. CAF No.

8/8/8/13614/5616 (the said Claint). Take turther notice that by the said Letter, I have

revoked and/or cancelled the said POA with immediate effect i.e. on and from 14th

Talso understand that Mr. Shagwandas M. Kundarrani and/or Mr. Gulabrai Ramchand

Salari have jointly or severally, but without my knowledge or consent, substituted (1)

Mr. Yishin Ramchand Salani, (2) Ms. Veena G. Salani, (3) Mr. Aashik Salani, (4) Mr.

Devraj Kishin Balani, as my Constituted Afforneys. I have vide another lefter dated

14th November 2022 issued my Advocates and Solicitors M/s Chruve Lifadhar & Co.,

addressed to (1) Mr. Kishin Ramchand Balani , (2) Ms. Velena G. Balani , (3) Mr. Aashik

Salani, (4) Mr. Devrai Kishin Salani, also revoked their substitution and have called

upon all of them to cease and desist from representing me or entering into any

agreement as my Constituted Attorney with immediate effect i.e. on and from 14th

The public at large are hereby cautioned against any person's purportedly claiming or

acting or representing me as my Constituted Attorney under the said POA and/or any

person/s purported vicianting to have been delegated powers under the said 80A

and/or any person/spurported yacting as an afformey substituted by Nr. Shagwandas

M. Kundanani and/or Mr. Gulabrai Ramchand Balani or either of them under the said

Take further notice that any purported agreement or any deeds, documents or writings

made by any person/s purportedly acting or representing me as my Constituted

Aftorney under the said POA and/or any person/s purportedly claiming to have been

delegated powers under the said POA and/or any person/s purportedly acting as an

attomey substituted by Mr. Shagwandas M. Kundanani and/or Mr. Gulabrai

Ramchand Salani or either of them under the said POA or otherwise, pertaining to any

land allotted to me under the said Claim or any of other properties shall be illegal, null

केलत के Canara Bank 🔏

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II: Canara Bank Building, 3th Fbor, Adl

Marzban Steet, Ballard Estate, Fort, Muntbal - 400 001, * Entail: ct6289 @ canarabank.com

SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immorable Properties under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowerts) an

Causmorts) that the between described immovable properties mortgaged thranged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized

Officer of Canara Bank, will be sold on "As lewhere let", "As le what let basis on 30, 12, 2022

for recovery of Ria, 12,90,86,458,00 [as on 31,10,2022 plus further hielest and charges from

01.11.2023, due to Canara Bank from Mila. Horizon Realty, Bloon Corporation, Navprabhar Chambers, 2# Fbor, Ranade Road, Dadar West, Mumbal 400025 ispisseried by its Partners/Guarantors Mr. (Sahiti) Dattatray Vedak, Mr. Dattatray Bhaichandra Vedak

with provision to Rule B (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Mr. Rakaan Baburao Patilland Mr. Kedar Chandrakant Khopde.

Description of the Property

Fat No. 602, [6th Floor), of the Building known as

Horbon Tower constructed on the Pbt of Land

bearing Plot No. 1 from the Byout of the Survey No. 366, CTS No. 1264 and 1860, behind Radha

Swamil Satsang Hall, Near Bhagwan Swamharayan

Flyover Bridge, Ashok Nagar V.N. Puravmarg, off. Eastern Express Highway, Chunabhaffil, siluated at

Village Chembur, Talula Kurlawithin the Registration

Flat No. 604, E[®] Floor, of the Building known as

Horbon Tower constructed on the Pbt of Land

No. 366, CTS No. 12641 and 1860, behind Radha

Swami Satsang Hall, Near Bhagwan Swamharayan

Flyover bridge, Ashok Nagar V.N. Putavmarg, off. Eastern Express Highway, Chunabhaffil, siluated at

Village Chembur, Taluka Kurlaw Ih In the Registratio

District of Mumbal City and Mumbal Suburb. Flat No. 701 (f^a Floor) of the Building known as

Horkon Tower constructed on the Pbt of Land

bearing Piol No. 1 from the lavour of the Survey No.

365, CTS No. 126M and 1860, behind Radha Swart

Satsang Hall, Near Bhagwan Swamiharayan Flyoyer

Bridge, Ashok Nagar V.N. Puravmerg, off. Eastern Expless Highway, Chunabhatti, situated at Village Chembur, Taluka Kuria within the Registration

Film No. 702 (7th Floor), of the Building known as

forkon Tower constructed on the Plot of Land bear

ing Plot No. 1 from the layout of the Survey No. 366 CTS No. 1264 and 1860, behind Radha Swami Satsang Hall, Near Bhagwan Swamiharayan Piyover

Bridge, Ashok Nagar V.N. Putavmarg, off. Eastern

Express Highway, Chunabhatti, situated at Village Chembur, Taluka Kuria within the Registration

Film No. 703 (7th Floor), of the Building known as Horkon Tower constructed on the Pb1 of Land

bearing Plot No. 1 from the Byout of the Survey No. 366, CTS No. 12641 and 1880, behind Radha

Swamil Satsang Hall, Near Bhagwan/Swamharazan

Flyover Bridge, Ashok Nagar V.N. Puravmarg, Cit. Eastern Expises Highway, Churabhatti, stuated at Village Chembur, Taliula Kurtawithh the Registration

First No. 704 17th Floors of the Building known as

bearing Plot No. 1 from the Byout of the Survey No. 366, CTS No. 1264 and 1860, behind Radha

Swamil Satsang Hall, Near Bhagwan/Swamharayan

Flyover Bridge, Ashok Nagar V.N. Puswmarg, Cit. Eastern Expises Highway, Churabhattil, siluated at Village Chembur, Taliula Kurlawithh the Registation

District of Mumbal City and Mumbal Suburb Flat No. 706 (7th Floor) of the Building known as

Horkon Tower constructed on the Pb1 of Land

bearing Plot No. 1 from the Byout of the Survey No. 366, CTS No. 1264 and 1860, behind Radha

Swamil Satsang Hall, Near Bhagwan/Swamharayan

Flyover Bridge, Ashok Nagar V.N. Purarmarg, off. Eastern Expless Highway, Chunabhartil, siluated at Village Chembur, Tallula Kurlawithh the Registration

Fiat No. 706 (7th Flood) of the Building known as

forbon Tower constructed on the Pb1 of Land

bearing Plot No. 1 from the Byout of the Survey No. 366, CTS No. 1264 and 1860, behind Radha

Swami Satsang Hall, Near Bhagwan/Swamharayan

Flyover Bridge, Ashok Nagar V.N. Puravmarg, off Eastern Express Highway, Chunabhaffil, siluated at

Village Chembur, Taliula Kurlawithih the Registration

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 29 12, 2022 upto 5.00 PM. Details of

PML Date up to which documents can be deposited with Bank is 29, 12, 2022 upto 5:00 if

EMD and other documents to be submitted to sew be provide ron or before 29, 12, 2022 up to 5,00

Date of inspection of properties with prior appointment with Authorized Officer is 23, 12, 2022

For detailed terms and conditions of the sale, please lefer the link "E-Auction" provided

Can ara Banikta webelle ('www.canar.abanikcom) or may contact Mr. Paritoeth Kumar. Chile:

Manager, Canara Bank, ARM II Branch, Munibal (Ph.No.: 022 -22551128/29/ Mob. No.

8828328297) or Mr. Harlom Son | Manager (Mbb. No. 9454879869) E-mail id : cb628966 canaraban k com during office hours on any working day or the service provider IMs. C1

India Prt. Ltd., Udyog Vihar, Rhaee - 2 Gulf Petrochem Building, Building No. 301,

Gurgaon, Haryana, Ph-122015 Contact Person Mr. Haresh Gowida Mob. No.

9594597555 (Contact No. +911244302020/21/22/23/24, support@banksauctions.com

District of Mumbal City and Mumbal Suburb.

between 11.00 AMTO 2.00 PM

hareeeti.gowda@c1india.com

District of Mumbal City and Mumbal Suburb.

District of Mumbal City and Mumbal Suburb

District of Mumbal City and Mumbal Suburb.

District of Mumbal City and Mumbal Suburb.

District of Mumbal City and Mumbal Suburb.

arho Plot No. 1 from the byout of the

Asha Rabinder Nathmee Asha Jethmal Sujan

and void and not binding on me. They shall do so at their risks and peril.

Dated this 29th day of November 2022.

November 2022.

POAorotherwise.

Marie Magazine Sport Director and Problem

BRIHANMUMBAL MAHANAGARPALIKA

Date: 29th November, 2022 Sd/-{Han. Secretary}

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

M/s. Comfort Intech Limited, a member of the Malad Natraj Market Co- operative

Housing Society Limited having address as Natraj Market, S. V. Road, Malad West,

Mumbai - 400064 and holding Office No. 228 on 2nd Floor of the building of the

Society, has reported to the Society that the Original Share Certificate bearing No.

200 dated 1st October, 1986 for 5 (Five) fully paid-up Shares bearing Nos, from 996

to 1000 (both inclusive) has been kist/misplaced and application has been mad-

The Society hereby invites claims and objections from claimants/ objector o

a biectors for issuance of dun licate Share Certificate within the period of 14 (fourteen)

days from the Publication of this notice, with copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims / abjections for issuance of duplicate

Share Certificate to the Secretary of Malad Natra Market Co-operative Housing

Society Limited having address as Natraj Market, S.V. Road, Malad West, Mumbai

400064 and if no claims/objections are received within the period prescribed above,

the Society Shall be free to issue duplicate Share Certificate in Such manner as is

provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received

by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the

Society, A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection

by the claimants/objectors, with the Secretary of the Society between 10,00 AM

to 4.00 PM on working days from the date of the publication of this notice till the

date of expiry of its period.
For and on behalf of Malad Natraj Market Co-operative Housing Society Limited

for issuance of duplicate Share Certificate.

Shri. Suryakant alias Suresh Bhikaji Desai for 33.34% share, 2) Mrs. Vasundhara Atmaram Desai for 16.67% share, 3) Shri. Jayendra Atmaram Desai for 16.66% share, 4) Mrs. Anagha Ramakant Desai for 16.67% share and 5) Shri. Amod Ramakant Desai for 16.66% share are shown as Lessees on the Estate Record of Brihanmumbai Municipal Corporation (BMC) in respect of C. S. No. 1759 of Mahim Division, Plot No. 49, Shivaji Park Estates, an area admeasuring 556 sq. yards i.e. 464.89 sq.mtrs. or thereabouts which is described in the Schedule hereunder written.

WHEREAS, the Applicants, 1) Shri, Survakant Bhikaji Desai, 2) Shri. Jayendra Atmaram Desai, 3) Mrs. Anagha Ramakant Desai and 4) Shri, Amod Ramakant Desai vide letter dtd. 18/10/2022, addressed to Administrative Officer (Lease)-II, thereby informed that, the Applicants above-named are the co-lessees of the subject leasehold property bearing Plot No. 49, Shivaji Park Estate, C. S. No. 1759 of Mahim Division and one of the co-lessee and mother of the said co-lessee Shri. Jayendra Atmaram Desai namely Smt. Vasundhara Atmaram Desai died intestate on 04/07/2016 without leaving any Will or Testamentary Document. They further informed that, the said co-lessee Shri. Jayendra Atmaram Desai is only son and legal heir of the deceased co-lessee Smt. Vasundhara Atmaram Desai, therefore, requesting to delete her name from Estate Record of BMC, in respect of the subject leasehold property and devolve. her respective share in the name of her only son i.e. co-lessee Shri. Jayendra Atmaram Desai on Estate Record of Corporation and submitted documents supporting thereof.

AND WHEREAS, Smt. Vasundhara Atmaram Desai died intestate on 04/07/2016.

AND WHEREAS, it is seen from the Family Tree of deceased Bhikaji Mahadev Desai that, the said Shri. Bhikaji Mahadev Desai died on 05/02/1987 and his wife died on 17/02/1993 leaving behind them their 03 sons namely 1) Shri Atmaram Bhikaji Desai (since deceased on 16/07/2008), 2) Shri. Ramakant Bhikaji Desai (since deceased on 27/04/1998 and 3) Shri. Suryakant alias Suresh Bhikaji Desai.

AND WHEREAS, it is further seen that, the said deceased Shn. Atmaram Bhikaji Desai leaving behind him his wife Smt. Vasundhara Atmaram Desai (since deceased on 04/07/2016) and son Shn. Jayendra Atmaram Desai.

AND WHEREAS, it is further seen that, the said deceased Shri. Ramakant Bhikaji Desai leaving behind him his wife Smt. Angha Ramakant Desai and son Shri, Amod Ramakant Desai,

AND WHEREAS, in view of the above Family Tree that, Shri. Jayendra Atmaram Desai is the only son and legal heir of his deceased mother Smt. Vasundhara Atmaram Desai.

AND WHEREAS, on the Application being made by the Applicants/Co-Lessees 1) Shri. Suryakant Bhikaji Desai, 2) Shri. Jayendra Átmaram Desai, 3) Mrs. Anagha Ramakant Desai and 4) Shri. Amod Ramakant Desai, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) now intends to delete the name of deceased co-lessee Smt. Vasundhara Atmaram Desail and to devolve her respective share in the name of her legal heir/co-lessee Shri, Javendra Atmaram Desai, in respect of leasehold property bearing Plot No. 49, Shivaji Park Estate on Estate Record of BMC.

Any person or persons having any claim in the aforesaid property or having any objection to delete the name of deceased co-lessee Smt. Vasundhara Atmaram Desai and to devolve her respective share in the name of her legal heir/co-lessee Shri. Jayendra. Atmaram Desai, in respect of leasehold property bearing Plot No. 49, Shivaji Park Estate on Estate Record of BMC, may claim/objections along-with relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Brihanmumbai Municipal Corporation (BMC) whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001.

If no claim or objection is made as required hereinabove, Corporation will delete the name of deceased co-lessee Smt. Vasundhara Atmaram Desai and to devolve her respective share in the name of her legal heir/co-lessee Shri. Jayendra Atmaram Desai, in respect of leasehold property bearing Plot No. 49, Shivaji Park Estate on Estate Record of BMC, without any reference or regards to any such purported claim. or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that pieces or parcels of leasehold land bearing of Plot No. 49, Shivaji Park Estates, C. S. No. 1759 of Mahim Division, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 556 sq.yards i.e. 464.89 sq.mtrs. or thereabouts and bounded as follows:-

On or towards the East by On or towards the West by

Plot No. 47 40 Feet Road (Dr. M. B. Raut Road) Plot No. 48

On or towards the South by On or towards the North by : Plot No. 51 Dated this 28th day of Nov., 2022

PRO/2084/ADV/2022-23

period the society shall be free to issue duplicate share certificate. For & On behalf of Hanuman Building Premises Owners Pvt Ltd Oafe 29/11/2022 Sd Place: Mumbai

(Hon Secretary) SANTACRUZ SUVARNA

(Regn. No. Bom/HSG/ H/667 8/1 981) Pegasus, Plot No. E/33, C.T.S. No. G/606, 15th Road, Gazdar Scheme, Santacruz (West), Mumbai-400 054

CO-OP HOUSING SOCIETY LTD.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (1) Harmohan Kaur Sethi, (2) Mandip raimonan kaur Seni, (2) Manub Kaur, (3) Sukhdeep Kaur Anand alias Sukhdeep Anand, (4) Charandip Kaur Chadha and (5) Jasween Kaur Anand, the only heirs and legal representatives of their mother, late Harsharan Kaur Kohli alias Harsharn Kaur Kohli, the deceased member of the Society, have applied for membership of the Society and for transmission of Rat No. 402 on the 4th floor along with three Car Parking Spaces viz. (i) Two Car Parking Space Nos. G-15 and G-16 on the ground floor and (ii) One Car Parking Space No. 36 in the 2nd podium of the Society's in the 2nd podium of the Society's building "Regasus" and the shares pertaining thereto to their joint names. The husband of late Harsharan Kaur Kohli alias Harsham Kaur Kohli (father of the applicants), Sulthdey Singh Kohli, predeceased her on 2nd May 1991 The Society hereby invites daims or objections, if any, from the heir or heirs or other daimants/cbiector or objectors to the transfer of the said shares and interest in the said fat and car parking spaces of the deceased member in the capital/property of the Society with copies of such documents and other proofs in support of their claims/objections, If no claims or objections are received within a period of 7 days from the date of publication of this notice, the Society shall be free to transmit the said fat and car parking spaces and the shares and interest of the deceased member capital/property of the Society to the joint names of the said (1) Harmohan Kaur Sethi, (2) Mandip Kaur, (3) Sulkhdeep Kaur Anand alias Sulkhdeep Anand, (4) Charandip Kaur Chadha and (5) Jasveen Kaur Anand. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society will be dealt in manner provided under the bye-

laws of the Society. For & on behalf of Santacruz Suvama Co-op Housing Society Ltd. (Hon. Secretary) Address : Plot No. E.33, 19th Road, Gazdar

Scheme, Santacruz (West), Mumbai-400 054 Date: 29.11.2022

Earnest Money

Deposit

73,1204

73,4105

99, 1704

73, 1204

73,4104

73,4105

73,1204

99, 1704

Regerve Price

73,12,0004

73,41,0005

99,17,0004

73.12.0004

73,41,0005

73,41,0005

73.12.0004

99,17,0004

[Under the Bye-law No. 35] Shri Gooilal Shivlal Bagora alias

NOTICE

Shama, a member of the Dr. NanasahebDeshmukh Building Co. Hos. Society Ltd. address 7-9, Dr. Deshmukh LANE V. P. Road, Mumbai-400 004, and holding Flat No. 306 in the Building of the society, died on 04/07/2022. The said Shri Gopilal Shivial Bagora alias Sharma executed Gift Deed on 08/01/2016 in favor of her daughter Meena Dave bearing Registration No. BBE-2/204/2016 and thereafter the said Meena Dave executed Gift Deed in favour of the Applicant Nandkishore Gooilal Bagora on 25/11/2021 bearing Registration No. BBE-1,8439/2021 and as per Consent-Term filed in the Bombay City Civil Court At Bombay in the matter of S. C. Suit No. 2598 of 2017 BETWEEN Nandkishore Gopilal Bagora the Plaintiff therein Versus Meena Dave & Anr., the Defendants therein, the Plaintiff therein i.e. the Applicant Nandkishore Gopilal Bagorahas acquired all the right, title and interest of the above mentioned Flat in the Society.

The society hereby invites claims and objections from the hair or other claimants/objector or objection to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ Property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their clams/objections for transfer of shares and interest of the deceased member the Capital/ Property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and Interest of the deceased member in the capital/broperty of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/Objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be under Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 11.00 AM to 5.00 PM from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Dr. Nanasaheb Deshmukh Buildings Co-operative Housing Society Ltd.

Place: Mumbail

| 1. | Genoch S Kherviller (Borrower), Hemista Genoch Kherviller (Co- | Flet No 106, 1st Floor E Wing Shir Utery Cop- gatory Gerden Near Pasame Village Road Vangent W Vangent Mahamahtre Vangent Mahamahtre 410201, Bounded By-North: Property of Varnan | 03-08-2022 Ra. 16,19,591/- | 1,000,000 |
|-----|---|---|-----------------------------------|-------------------|
| | Borrower), LHTNE00001289981. | 410201. Bounded By-North: Property of Vernan Dhule, South: Peahane Winght, East: Survey No. 163, West: Property of Nancyen Joshi/ Date of Possession- 25-Nov-22 | 34 35 | |
| | Baroj Naktu (Bortower), Nocia Saroj Naktu (Co- Bortower), NHMUM00001117287. | Fiet No 303 3rd Fir, 8 Wing, Suntee Homes, Nr Shelu Rathery Station, Village Derret, Tal-Karjat, Sr No 71/1A 71/1B2 Nami- 4101017 Date of Possession- 25-Nov-22 | 03-08-2022 Ra. 4,50,906/- | Andhor Murriad |
| а. | Rajni Yagash Tiwari (Borrower), Yagash Racharuman Tiwari (Co-Borrower), LHTNE00001272044. | 405 4th Floor B Wing Udean Avenus Bidg No 1 Nr Neral Railway St. Neral Navi Mumbel St No 34 Hissa No 1 N Nevi Mumbel 410201. Bounded By- North: Survey Nof Hissa No 34/1+3+38/3, East: 82, West: Survey Nof Hissa No 34/1+34-38/3./ Dato of Posssesion- 25-Nov-22 | 03-06-2022 Rs. 20,39,151/- | Тишто- |
| 4. | Azher A Neidnewe (Borrower), Reehme Azher Neidnewe (Co- Borrower), NHSH-800000828331. | Flat No 9f 5 2nd Floor 2 Late Town Wing A Launi Nager Ward No 1 Plot No 1 20 21 22 22 and 28 To 4C and 7A2 To 14C 17A To 18C and 5 6 15 16 Gurummak Nager 76F 3124A 5 2180P and 2181p Shrinampur-413709. Bounded By-North: Flat No. 8t 01, South: Satircase, East Space and Road, West Road and Open Spaces./ Date of Possession-24-Nov-22 | 04-08-2022 Ra. 47-27-2464 | Alemad |
| 6. | Azhar A Neidhewe (Borrawor), Reshma Azhar Neidhewe (Co- Borrower), NHSH00000626333. | Flat No Bf 5 2nd Floor 2 Lates Town Wing A Learn! Nager Ward No 1 Plot No 1 20 21 22 28 and 2A to 4C and 7A2 to 14C 17A to 19C and 5 6 15 16 Guruanger Nager 76P 312/4A 5 2180P and 2181P Strinsmpur-413709. Bounded By-North: Flat No. 3t B1, South: Sattemes, East Space and Road, West Road and Open Spaces. Date of Possession-24-Nov-22 | 04-08-2022 Rs. 47,27,104/- | Altred |
| 6. | Azher A Nekhawe (Borrower), Reshine Azher Nekhawe (Co- Borrower), NHSHIDDGC0826332. | First No St 05 Lake Town, Wing A, Cts No.2180P & 2181P, Flot No 1 20 21 22 23 and 2A To 4C and 7A2 To 14C 17A To 19C and 5 8 15 18, Gurumenak Nagar, Shrimmpur-413709, Bounded By-North: Ret No. St 01, South: Bettrosee, East: Specs and Road, West: Road and Coan Speace/ Date of Possession-24-Nov-22 | 04-08-2022 Rs. 47,05,814/- | Ahmed |
| 7. | Janis Franklin Smith (Borrower), Franklin Alex Smith (Co- Borrower), NHBSL00001248603. | Flat No 3 First Floor Cts No 2322 Royal Residency Nr Jagdembe Mate Mandr Shivell Nager Verengeon Royal Dist Jetgeon Bhusevel Na Ne Jetgeon- 425201. Bounded By-North: Open to Sky, South: Shatroses and Passage, East: Open to Sky, West: Flat No 4/ Date of Possession-25-Nov-22 | 04-06-2022 Fig. 2,62,596/- | Jelgeon |
| a. | Janis Franklin Smith (Borrows/), Franklin Alox Smith (Co- Borrows/), NHBSL000C0843314. | Flat No 8 First Floor Cts No 2322 Royal Residency Nr Jagdembe Male Mandr Shivell Neger Vaningson Road Dist Jeigeon Bhueswel Ne Ne Jeigeon- 426201. Bounded By-North: Open to Sky, South: Staircase and Passage, East: Open to Sky, West: Flat No 4./ Date of Possagalon-25-Nov-22 | 04-08-2022 Ra. 14,67,802/- | Jeigeon |
| | Franklin Alex Brails (Borrower), Donita Franklin Smith (Co- Borrower), NHBSL00000823937. | Flat No 4 Verangeon Road Nr Jagdambe Matte Mandr Royal Residency Shival Negar CT3 No 2322 Dist Jagoon Efruanwel-435203. Bounded By- North Open to Bity, Bouth: C 8 No 2319 & 2320, East: Statosee, Passage, West: Open To Sky & Road J Date of Passagainn-26-Nov-22 | 04-08-2022 Rss. 15,08,132/- | |
| 10. | Vijeytumer Tepashwer Shoth (Borrower), Suntadeel Vijey Shath (Co-Borrower), LHVSK00001302545. | Flet No C/303 3rd Floor Tenis and Nildy Arcade Chai Gais Negar Road Natiscopers East There Thans-401209, Bounded By-North: Building, South: Road, East Building, Weet & Wing./ Date of Possession-25-Nov-22 | 08-08-2022 Rs. 20,73,805/- | |
| 11. | Shivel Sharker Rathod (Borrower), Alia. Vithelmo Cheven (Co- Borrower), NHADR00001246268. | Flet No. 10 Second Floor At Sengemner Alteredraper 6 No. 131 29 44 5 Ahmedrager- 422806. Bounded By-North: Flet No. 9, South: Roed, East: 8 No. 13129; West: Flet No. 11 / Date of Possession - 24-Nov-22 | 08-08-2022 Ra. 5,10,9234- | Altmed |
| | Shiraji Shankar Rathod (Borrower), Alia. Vithairao Chavan (Co- Borrower), NHADRO0000875468. | Flat No 10 Second Floor Al Sangamner Ahmedinager B No 13129 44 5 Ahmedinager- 422605, Bounded By-North: Flat No 9, South: Road, East: S No 1312P, West: Flat No. 11 J Date of Possession-24-Nov-22 | 08-08-2022 Ra. 21,12,789- | Ahmed nagar- |
| 13. | Aliniore Shirell Gadhave (Borrower), LHPUN00001390811. | Militat No 254 Plot No 6 South Side Malevred Tal Malashima Diet Sciepur Bank Of India Sr No 6 78 Sciapur Mahametrire 413101, Bounded By-North: Road, South: S No 7 Part, East: Plot No 6 Part, West: Plot No 7 Part / Date of Brancarine, 25 Mars 22 | 08-07-2022 Rs. 28,84,495/- | Puns-l |

The above-mentioned borrowers(e)/ guarantors(e) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the apply of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 5 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Data : November 25, 2922 Piese : Richarantera, Noral, Nori Mumbal, Statemapur, Jaigeon, Bituanural, Thoma, Ahmadnagur, Pane Authorized Officer ICICI Home Pinence Company Limited

(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer For Municipal Corporation

Let's together and make Mumbai Malaria free

of Greater Mumbai

Date : 28.11.2022 Authorised Office

R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: з आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM RAMZAN KHAN TO RAMZAN AHMAD KHAN AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-22114686. CL-11086 I HAVE CHANGED MY NAME FROM ABHINAV TO ABHINAV SINGH AS PER

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM RINA BRAS GUILHERME TO RINA RAJESH BOKHIRIA AS PER DOCUMENT, CL-102 A WE, MR. RAJESH BALUBHAI BOKHIRIA & MRS RINA RAJESH BOKHIRIA

CHANGING THE MY MINOR DAUGHTER'S NAME FROM NIKISHA RAJESH TO NIKISHA RAJESH BOKHIRIA AS PER DOCUMENT. CL-102 B WE, MR. RAJESH BALUBHAI BOKHIRIA & MRS. RINA RAJESH BOKHIRIA CHANGING THE MY MINOR SON'S NAME FROM RANMAL

PER DOCUMENT. CL-102 C I HAVE CHANGED MY NAME FROM SANJUKTA BISOI TO SANJUKTA MOHANTY AS PER DECLARATION CL-111 I MR. VADAKKAN LOUIS JOJAN HAVE CHANGED MY SON'S NAME FROM SHAUN

RAJESH TO RANMAL RAJESH BOKHIRIA AS

VADAKKAN TO SHAUN JOJAN VADAKKAN AS PER DECLARATION CL-111 A I HAVE CHANGED MY NAME FROM KM

INDIRA SHRIPATI NARAYAN SINGH TO INDU PAWAN KUMAR SINGH AS PER AFFIDAVIT DATED. 26TH. NOVEMBER

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. SIDDHI SANDIP GITE TO MRS. NILIMA SANDIP GITE AS PER DOCUMENTS.

आणि चंचल गुप्ता

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE UNANGES
SATYANARAYAN PARSHUNANA
PAMIGRAHI TO SATYANARAYAN
AS PEP PANIGRAMI 10 GATTALIST PARSURAM PANIGRAHI AS PER DOCUMENTS. CL-257 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS NASEEMUNNISA A SAYED TO NASEEM SYED AMIR AS PER DOCUMENTS. CL-257 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MARIA LUIZA TO MARIA JACK RODRIGUES AS PER DECLARATION. I HAVE CHANGED MY NAME FROM KANCHANMALA GOPAL SAVAJI TO SHEETAL SURESH KUBAL AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMED ZAMEER SHAIKH / MOHD JAMEER SHAIKH TO MOHD ZAMEER SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-257 E HAVE CHANGED MY NAME FROM IASEEM BEGUM MOHAMED ZAMEER SHAIKH / NASFEM REGLIM MOHE ZAMEER SHAIKH TO NASEEM BANO MOHAMMED ZAMEER SHAIKH AS PER

DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH AZAD ABRAR SHAHNAZ TO AZAD AHMED ANSARI AS PER MY DOCUMENTS. CL-257 G I HAVE CHANGED MY NAME FROM SLINII KUMAR PETHABHAI RAVARIYA TO SUMIT

RAVARIYA AS PER . CL-257 H DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM ROSHANI RAJARAM KADAM TO SHARDA VIKAS MORE AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM RAHILA IMTIYAZ PUNJABI TO RAHILA MOHAMMED IMTIYAZ PUNJABI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MAYURI HIMMAT JADHAV (OLD NAME) TO MARIYA ANSARI (NEW NAME) AS PER GAZETTE NO (M-22145559) NOV 17-23 2022. CL-281

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM DRASHYAKUMAR SAXENA TO MY NEW NAME DRASHYA ARUN SAXENA AS PER NO. MAHARASHTRA GAZETTE NO. (M-22148474) HAVE CHANGED MY NAME FROM

RAKESH CHANDANMAL GANDHI TO RAKESHKUMAR CHANDANMAL GANDH AS PER GOV AADHAR CARD CL-679 I HAVE CHANGED MY NAME FROM MRS MARIYA HUSSAINALI BOHRA TO MRS MARIA HUSSAIN REODERWALA AS PER M-22146444 DATED;24/11/2022. CL-965 I HAVE CHANGED MY NAME FROM SHEZAN (OLD NAME) TO SHEHZAN SHAHID JAMAL KHAN (NEW NAME) AS PER MAHARASHTRA GAZETTE NO (M-22144725) CL-693

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHLA ABDUL QASIM MOMIN TO SHAHELA ABDUL QASIM MOMIN AS PER AADHAR CARD. HAVE CHANGED MY NAME FROM

VEDANSH KIRAN KUMAR TO VEDANSH KIRAN KUMAR BHIMONEE AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-22149215)

I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI KIRAN KUMAR TO PRITI KIRAN KUMAR BHIMONEE AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-22149349). CL-718 A I HAVE CHANGED MY NAME FROM KIRAN KUMAR KOLCHAND TO KIRAN KUMAR KOLCHAND BHIMONEE AS PER GOVT. OF KOLCHAND BHIMUNEE AS I LITUS MAHA. GAZETTE NO: (M-22102583). CL-718 B

HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड ः एवडीएफसी बैंक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (ग), मुंबई – ४०० ०१३. [कॉरपॉट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618] older.grievness@hdfcbank.com] विस्ताईटः www.hdfcbank.com] [दुरव्यनी क्र. - 022 39760001 / 0012]

यादारे ही सचना देण्यात येते की खालील समन्याय शेक्षर प्रमाणपत्र हरवले / गहाल झाले आहेत / सापडण्याजी गहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्

| बँके क | डे अर्ज केले | ना आहे. | | | |
|-------------|--------------|--|------------------------------|-----------------------|--------------------|
| अनु. क्र | एल/एफ क्र | भागषारकांची नावे | विभिन्न मांक पासून पर्यंत | प्रमाणपत्र क्रमांक | शेअर्सची संख्या |
| १ | ৽ঽ३३४९९ | आर निर्मला | ६६६८१७१–६६६९१७० | ३८१७ | १००० |
| 7 | 0333८६३ | विजय कुमार गुप्ता एकत्रित ओम प्रकाश गुप्ता | ८०४६४९१-८०४७४९० | ४८६४ | १००० |

. क्रेणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित क्रेणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी स . आधारीत कागदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस् आणि प्रबंधकंकडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन लिमिटेड, प्लॉट न बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात दरहू दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात ं जाणार नाहीत आणि प्रबंधक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सकर्युलर क्र. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीपत्र जारी करतील. निश्चितीपत्र हे आमचे प्रबंधक म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्यशन्स लिमिटेडदारे पाठवले. यानसार, मळ शेअर प्रमाणपत्रे रदद करण्यात येईल. प्रतिलिर्प शेअर प्रमाणपत्र जारी केट्यानंतर, कोणत्याही व्यक्तिने मूळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार के जोखिमीवर करावा आणि बँक क्षेणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही.

एचडीएफसी बँक लिमिटेड सार् संतोष हळदणक दिनांक : २८.११.२०२२ वरिष्ठ उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव

ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयएनः एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालय, ''ॲक्सिस हाऊस'', ७ वा मजला, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. www.axisbank.com **नोंदणीकृत कार्यालय:** 'त्रिशुळ'', ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, -लॉ गार्डन जवळ. एलिसब्रिज. अहमदाबाद-३८०००६

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

(जोडपत्र IV सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) नुसार) **ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकारांनी **ॲक्सिस बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२ **(''मरफैमी ऑक्ट'')** अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य . नेयम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात प्रदानाच्या तारखेपर्यंत त्यावरील ०१ ऑक्टोबर, २०२१ पासून संविदात्मक दराने पुढील व्याज अधिक ३० सप्टेंबर २०२१ रोजीसची थकीत रक्कम अशी रु. २३,७५,१५,१७०.७५ (रुपये तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख पंधर राजार प्रकार सत्तर आणि पैसे पंच्याहत्तर मात्र) अशी सूचनेत नमुद केलेली रक्षम चुकती करण्यासाठी कर्जदार/हमीदार/गहाणवटदार म्हणजेच नोटीसी क्र. १) पेंटा गोल्ड लिमिटेड (कर्जदार आणि जंगम **गहाणवटदार)** पेंटा हाऊस, २२२४-माणेक चौक, जुनी ए.एस.ई. समोर, अहमदाबाद-३८०००१, येथे सुध्दा ३० रला मजला, चंपा गल्ली, झवेरी बाजार, मुंबई-४००००२, दुकान क्र. ७, तळमजला, ज्वेल वर्ल्ड, १७५, काळबादेर्व रोड, मुंबई-४००००२ आणि ८१२, ज्वेल वर्ल्ड, १७५, कॉटन एक्स्चेंज बिल्डिंग, झवेरी बजार जवळ, काळबादेवी बाजार, मुंबई-४००००२ आणि २) श्री. केतन मधुसुदन श्रॉफ (संचालक, गहाणवटदार आणि हमीदार), ७०१ अंजली, शिवाजी मार्क, वकोला ब्रिज, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००५५ यांना बोलाविण्यासाठी संदर्भ क्र. ॲक्सिस/एसए/पीआरके-२०२१-२२/६०६ घारक दिनांक १४ ऑक्टोबर, २०२१ रोजीची सरफैसी ऑक्टच्या

कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. वरील नमुद कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसुर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार णवटदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी २६ नोव्हेंबर, २०२२ रोजी सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट . (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आणि फौजदार्र किरकोळ अर्ज क्र. २३२३ सन २०२२ म्हणजेच सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (४) अंतर्गत ॲक्सिस बँक लिमिटेडने दाखल केलेल्या अर्जावरील मुख्य महानगर दंडाधिकारी, अहमदाबाद द्वारे मंजूर दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या आदेशाच्या निष्पादनात कोर्ट कमिशनर मार्फत येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीच प्रत्यक्ष कब्जा घेतला. कोर्ट कमिशनर यांनी प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि त्यानंतर ॲक्सिस बँक लिमिटेडच्या प्राधिकत अधिकाऱ्यांकडे येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सोपवला आहे.

विशेषतः येथील वरील नमूद कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा संपुर्ण वसुली किंवा प्रदानापर्यंत संविदात्मक दराने त्यावरील पुढील व्याज, खर्च, प्रभार, इतर पैशांसह एकत्रित येथील वरील नमूद नसार ०१ ऑक्टोबर, २०२१ पासन संविदात्मक दराने पढील व्याजासह ३० सप्टेंबर, २०२२ रोजीस थकीत अश ह. २३,७५,१५,१७०.७५ (रुपये तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख पंधरा हजार एकशे सत्तर आणि पैसे **पंच्याहत्तर मात्र)** या रकमेकरिता ॲक्सिस बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्य कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे

स्थावर मिळकतीचे वर्णन

श्री. केतन मधुसुदन श्रॉफ म्हणजेच तुम्ही क्र. २ द्वारे निष्पादित दिनांक २९ मार्च, २०१६ रोजीचा नोंदणीकृत साधे गहाण विलेख (कब्जा शिवाय) द्वारे ॲक्सिस बँक लिमिटेड कडे गहाण/प्रभारित स्थावर मिळकतीच अहमदाबाद-१ (शहर) चा उपजिल्हा आणि अहमदाबाच्या नोंदणी जिल्ह्यातील शहर : जमालपर वॉर्ड-२ मधील

त्यावरील तळ, पहिला, दुसता आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम असलेला मोजमापित साधारण ३७ चौ.यार्डस्, सिटी सर्व्हे क्र. ३५६८ ते ३५७० धारक मिळकत. जिचा टपाली पत्ता आहे २२२४, माणेक चौक, जुन्या शेअ बाजारसमोर, अहमदाबाद-३८०००१. सीमाबध्द पूर्व द्वारे: साईड कॉमन वॉल सह सिटी सर्व्हे क्र. ३५७२, पश्चिम द्वारे: साईड कॉमन वॉल सह सिटी सर्व्हे क्र. ३५६६, उत्तर द्वारे : पुढील बाजु, मुख्य प्रवेश आणि पोले स्ट्रीट रोर्ड, दक्षिण द्वारे: बॅकसाईड कॉमन वॉल सह सिटी सर्व्हे क्र. ३५७५ आणि ३५७७, सह त्यावरील बांधलेल्या इमारतीसह त्याव . स्थित फर्निचर आणि फिक्चर्स, इक्विपमेंटस्, मशिनरी-स्थित आणि जंगम, रचना आणि कोणत्याही अन्य मएकत्रित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही सर्व फिक्चर्स आणि फिटिंग्ज सह एकत्रित सुविधाधिकार हक्क आणि विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही फ्लॅट/युनिट/ऑफिस प्रिमायसेसश निगडीत किंवा संबंधित किंवा वरील किंवा मधील इत सोई आणि सुविधा आणि वॉटर क्लोसेट, ड्रेनेज, लॅवेटरीज वापरण्याचा हक्क, इमारतीचे समायिक क्षेत्र वारण्याचा ह वरील मिळकत ही ॲक्सिस बँक लि., आयसीआयसीआय बँक लि. आणि एक्झिम बँकेकडे प्रथम पार्र पासून प्रभार आहेत.

दिनांकः २६.११.२०२२ प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लिमिटेड ठिकाणः अहमदाबाद, गजरात

फॉर्म जी साठी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण जाटवेदास कन्स्टक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

मंबई, कल्याण, ठाणे आणि पणे विभाग येथे बांधकामाचे कंत्राट घेण्यास कार्यरत

| (इन्स | | या (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये) |
|-------|--|---|
| | | वंधित तपशिल |
| ۲. | पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव | जाटवेदास कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पॅनः एएसीसीजे५३३२आर सीआयएनः यु४५२०२एमएच२०११पीटीसी२१३२५२ |
| ۶. | नोंदणीकृत कार्यालया पत्ता | एफ-३०६, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल.बी.एस. मार्ग, मंगत्राम पेट्रोल पंप जवळ, भांडूप (पश्चिम), मुंबई ४००७८ |
| ₹. | वेबसाईटची युआरएल | www.jaatvedas.com |
| ٧. | जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील | कंपनीचे कार्यालय परिसर येथे एफ/३०४-३०५-३०६, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल बी एस रोड, भांडूप पश्चिम, मुंबई ४०००७८. कंपनीचे ११ रहिवासीत फ्लॅट्स आहेत जे गुंतवणूक येथे १०० नेह्यीकुरुप्म गाव, चेनगलपातू तालूका, कांचीपूर्म जिल्हा, तिमळनाडू, पिन ६०३१०९. कंपनीचा १ रहिवासीत फ्लॅट येथे एम्पायर स्केअर, सीटीएस क्र. ४७४६, ऑटो क्लस्टर, चिंचबड, पुणे ४११०१९. |
| ч. | मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता | कंपनी विविध रिअल इस्टेट विकासकांकरीता बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करते आणि म्हणून प्रयोज्य नाही |
| ξ. | मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य | मागील लेखापरिक्षित विव २०२०-२१ नुसार रु. ४५.०७ करोड |
| ৩. | कर्मचारी/कामगारांची संख्या | २३१ कामगार पेरोल वर आणि १५०० रोजंदारीवर काम करणारे |
| ८. | दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध. | तपशिल यावर उपलब्ध www.jaatvedas.cirp@gmail.com |
| ۲. | कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध | jaatvedas.cirp@gmail.com वर ई-मेलद्वारे विनंती केल्यावर उपलब्ध |
| १०. | स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तरीख | १०.१२.२०२२ |
| ११. | संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख | |
| १२. | तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख | २५.१२.२०२२ |
| १३. | ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई- | jaatvedas.cirp@gmail.com |

सही/-सीतांश मागिआ अंतरिम निर्णायक व्यवसायिक आयबीबीआय/आयपीए-००२/एन००२९३/२०१७-१८/१०८५०

२०९, भावेश्वर सदन, प्लॉट क्र. २०९, तमील संगम रोड, सायन पूर्व, मुंबई ४०० ०२२ जाटवेदास कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा लि करीता मुंबई

PUBLIC NOTICE

We are investigating the title of our client Vipin Kalidas Gandhi ("HUF") comprising of Dr. Sanjeev Vipin Gandhi for self and karta of HUF, Monica Sanjeev Gandhi and Rhea Sanjeev Gandhi all of Mumbai Indian Inhabitants residing at Vipin Vi**ll**a, 583, Jam-E-Jamshed Road, Matunga, Mumbai 400 019in respect of the immovable property owned by it and more particularly described in the Schedule hereunder written ("said Property").As part of investigation of title of the said HUFto the saidProperty owned by itwe are having this Notice published.

In the circumstances, a**ll** persons or parties having any claim, right, title or interest in or to the saidProperty or part thereof by way of sale, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, charge, lien, inheritance, trust, maintenance, possession, easement, agreement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing together with documents in support thereof to the undersigned at the address given below within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof, failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandonéd.

SCHEDULE

All that piece of land bearing Plot No. 583 of Dadar-Matunga Estate of the Municipal Corporation of Greater Mumbai in the City and Island and Registration Sub-District of Mumbai admeasuring 925 square yards or 773.42 square meters or thereabouts bearing New Survey No.1108 (part), C.S. No.703/10 of Matunga Division together with the building standing thereon and known as "VIPIN VILLA" (fully tenanted) situate at Jam E-Jamshed Road, Matunga (Central) Mumbai 400 019 and assessed by the Collector of Municipal Rates and Taxes under F Ward Nos. 6855(12) and 6855(12A) and Street Nos. 69, 422 and 6A.

Dated 29th November, 2022. **DESAI BILLIMORIA & ASSOCIATES**

Advocates & Solicitors 77B, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021 Tel: 022- 46019036/46019042

NOTICE

Shri Late Vasant Vasudeo Chikodikar a member of the Nandkumar Co-op. Housing Society Ltd., having address Nanda Patkar Road, Vileparle East, Mumbai 400057 and holding Flat No. 601 in the building of the Society died on 27/01/2022 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such a documents and othe proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interests of the deceased member in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealwith in the manner provided under the Bye laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, ir the office of the society/with the secretary of the society between 10.00 A.M. to 6.00 P.M from the date of publication of the notice til the date of expiry of its period. Place: Mumbai Date:29/11/2022

For and on behalf of The Nandkumar Co-op. Housing Society Ltd

Hon. Secretary

APPENDIX-16

(Under Bye Law No.35) The Form of Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

M R . C H A N D R A K A N 1

PRABHUDAS GUNDAVDA a joint nember of Ellora Cooperative Housing society Ltd., address at 4th Road Khar (West), Mumbai 400 052, and jointly holding flat No.32, on 3rd floor of the building of the Society known as Ellora C. H. S. Ltd expired on 16th January, 1998. His wife MRS CHANDRA CHANDRAKANT GUNDAVDA has expired on 29th November 2010. The Society hereby invites claims o

objections from the heir or heirs o other claimants/objector o objectors to the transfer of the undivided right, title and interest of the deceased member in the said shares and undivided interest of the deceased member in the capita property of the Society within a period of 15(fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of undivided shares and undivided interest of the deceased member in the capital /property of the Society in such manner as i provided under the bye-laws of the Society. The claims/objections, i any, received by the Society fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available fo nspection by the claimants objectors, in the office of the Society with the Secretary of the Society petween 10.00 A.M. to 6.00 P.M from the date of publication of the notice till the date of expiry of its

Place: Mumbai Date:-29/11/2022 Ellora C.H.S. Ltd., (Hon. Secretary)

6

BRAND

BRAND CONCEPTS LIMITED

Regd. Office: Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai – 400093 (MH) **E-mail:** swati.gupta@brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in CIN: L51909MH2007PLC174702

Notice of 15th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information

The 15th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, 21st December, 2022 at 11.00 am IST, in compliance with all applicable provision of Companies Act, 2015 and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligation and Disclosure Requirements Regulation, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May. 2020, and General Circular 02/2021 dated 13th January. 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 read with SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020 issued by SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the standalone & consolidated financial statements for the financial year 2021-22, along with Boards' Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent on 28thNovember, 2022 to the members of the Company whose email address are registered with Company/ Depository Participant(s) The aforesaid documents are also available on the Company's website at <u>www.brandconcepts.in</u> on the website of Stock Exchanges i.e., National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and on the BSE Limited at www.bseindia.com respectively, and on he website of Company's Registrar and Transfer Agent, Big share Services Private Limited at <u>www.bigshareonline.com</u>

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice upto the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to swati.gupta@brandconcepts.in.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 members are provided with the facility to cast their vote electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) services provided by CDSL on all resolutions set forth in the Notice of the 15th AGM. The remote e-voting shall commence on Saturday, 17th, December, 2022 (9.00 am. IST) and end on Tuesday 20th, December, 2022.

During this period, members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for Members who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility

but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. Detailed instruction for remote evoting, joining the AGM and e-voting during the AGM is provided in Notice of 15th AGM. Mrs. Manju Mundra, Practicing Company Secretary, (M.No. 4431 COP 3454) has been appointed to scrutinize the remote e-voting

Voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, 14th December, 2022 ("Cut-off Date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a member as on Cut-off date should treat this notice for information

Any person who becomes the member of the Company after the date of dispatch of this Notice of 15th AGM and holding shares as on the Cut-off date, may obtain the Login ID and Password by following the instruction as mentioned in the Notice of AGM or sending request to

https://www.evotingindia.com/. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr.

Rakesh Dalvi (022-23058542) Registration of email ID and Bank Account details:

process in a fair and transparent manner.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log the shareholder is already registered with the Company/its Registrar & Shareholder RTA (RTA) (Rin details for e-voting are being sent on the registered email address.

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed

(i) In respect of the Members holding shares in the physical form, the bank details obtained from the R&TA will be used for the purpose of distribution of dividend through various approved/ permissible electronic mode of payment. Any query related to dividend or any request regarding change/update in the address or bank details should be directed to RTA at info@bigshareonline.com, Contact No. 022-62638200/269; Fax: 022-62638299

(ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in

Place : Mumbai

Date: 29th November, 2022

the demat account as per the process For, Brand Concepts Ltd. Swati Gupta

Company Secretary& Compliance Officer

ACS-33016

जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खाते धारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमुद खात्यामधील गरण सोने दागिण्यांचा ई-लिलाव हा **दि फेडरल बँक लि.** द्वारे, १४-१२-२०२२ रोजीस ऑनलाईन पोर्टल nttp://gold.samil.in मार्फत केला जाईल. इच्छुक खरेदीदारांनी पुढील महितीकरिता लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे किंवा फोर्ट येथील बँकेकडे संपूर्क करावा. जर तारण टागिण्यांच्या कोणत्याही किंवा सर्व वस्तंच्या संदर्भात वरील नमूद तारखेस कोणत्याही कारणास्तव ई-लिलाव हा पूर्ण होऊ शकला नाही, तर बँक पुढील सूचनेशिवाय पुढील कोणत्याही तारखेस वस्तुंचा खाजगी लिलाव आयोजीत करेल

खाते धारकाचे नाव कर्ज खाते क्रमांक दिपक चव्हाण १०९९६८००००००६६

FEDERAL BANK पाधिकत अधिकारी ठेकाण: मुंबई द फेडरल बँक लि.करिता दिनांक: २८-११-२०२२

certificate nos.76 for 10 (Ten) ordinary shares pearing Distinctive no. 376-385 of The Bhima Co-operative Housing Society Limited standing in the names of Dr. Jagdish Sharm have been reported lost/ stolen and that ar application for issue of Duplicate Certificate respect thereof has been made to th society at Bhima Co-operative Housin Society Ltd. Shantiyan Boriyali (east) Mumba 400066, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the dat of publication of this notice. Share certificate s not mortgaged nor any loan taken agains

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the share



Multi Commodity Exchange of India Limited

Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093.

NOTICE

NOTICE is hereby given that **MK Commodity Brokers Limited** Member of MCX, having Member ID - 12620 and SEBI Registration No. INZ000032536 has requested for the surrender of its Membership of the Exchange.

Any client(s)/constituent(s) of the above referred Member, having any claim / dispute / complaint against the Member, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within 60 days, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Member or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.

The Client(s) / Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (https://igrs.mcxindia.com) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093 or email it at arievance@mcxindia.com.

Upon surrender of Membership, the Authorised Person(s) (APs), if any, registered through this Member shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in

For Multi Commodity Exchange of India Ltd.

Place: Mumbai Date: November 28, 2022

Authorised Signatory – Membership Department

साकेतिक कब्जा सूचना

माखा कायालय : आयसाआवसाआव प्रकारा, कावारा का का हार्य के हिस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४. शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचन प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्ण

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल

करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक** लिमिटेडच्या भाराअधीन राहील

| अ. क्र. | कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक | मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख | मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.) | शाखे चे नाव |
|------------|--|---|---|-------------------|
| ٧. | शरद भाऊराव अनारसे, अनिता शरद अनारसे आणि अनिल भास्कर कराहणे – एलबीएनएएस०००००३५९२८६ | निखिल पार्क-७, २ रा मजला, जी क्र. ३८२/४, प्लॉट क्र. ९, कांडे मंगल कार्यालय जवळ, महाराष्ट्र, नाशिक ४२२३०३/ नोव्हेंबर २३, २०२२ | जून २५, २०२१ रु. २,३५,७९०.००/- | नाशिक |
| ۲. | इम्रान अयुब पठाण आणि तजीन इम्रान पठाण- एलबीएनएएस००००५६१७३७२ | प्लॉट क्र. १८, गट क्र. १०२/२/१ आणि २/ए, पिंपळगाव नजिक लासलगाव निफाड नाशिक, महाराष्ट्र, नाशिक ४२२३०६/ नोव्हेंबर २३, २०२२ | ऑगस्ट १२, २०२२ रु. १५,५०,७२४.००/- | नाशिक |
| æ | योगेश निवृत्ती थोरात आणि माधुरी पांडुरंग देशमुख- एलबीएनएएस००००५५४१६७७ | पलॅट क्र. ११, ४ था मजला, विजय समृद्धी, सर्व्हे क्र. १४/१ए, १ए/३, प्लॉट क्र. ०३, राज राजेश्वरी मंगल कार्यालय, सैलानीबाबा बस स्टॉप, जेल रोड, विद्युत नगरी, नाशिक ४२१०१/ नोव्हेंबर २३, २०२२ | जुलै २९, २०२२ रु. २,१९,४१५.५/- | नाशिक |
| 8 | सुभाष अण्णा बधे, वैशाली सुभाष बधे आणि परशुराम पाराजी भडांगे- एलबीएनएएस००००५२१७४३३ | फ्लॅट क्र. ७, ४ था मजला, प्लॉट क्र. १, ओम सत्यम अपार्टमेंट, नाशिक, अनु क्र. ६४/१ ४५२/२, नाशिक ४२२००३/ नोव्हेंबर २३, २०२२ | जून १३, २०२२ रु. १७,०५,९६५.००/- | नाशिक |
| ч | विष्णू दामू शिरसाठ आणि जिजाबाई विष्णू शिरसाठ- एलबीएनएएस००००१४१७३५२ | फ्लॅट क्र. १०, भाग्यदय रो हाऊस अपार्टमेंट बी, पी क्र. ८+९, अनु क्र. उपेंद्र नगर मागे, अंबाड लिंक रोड, नाशिक, महाराष्ट्र नाशिक ४२२००९/ नोव्हेंबर २३, २०२२ | ऑगस्ट १९,२०२२ रु. ४,४१,१३७.२१/- | नाशिक |
| ξ | संदीप दिलीप पंडित आणि वैशाली संदीप पंडित- एलबीएनएएस००००५१४०८३६ | पलॅट क्र. २०३, २ रा मजला, विंग बी, अश्वतेज अपार्टमेंट, गट क्र. ४४० तळेगाव, ता. गितपुरी, महाराष्ट्र नाशिक ४२२४०३/ नोर्लेंबर २४. २०२२ | জুন ০४,२०२२ হ. १९.७४,१७०.८४/- | नाशिक |
| y | सूरज राजकुमार परदेशी आणि जुडीमारिया डेव्हिड वाझाप्पिल्ली- एलबीएनएएस००००२४७०५२३ | फ्लॅट क्र. ०६, १ ला मजला, श्री गजानन महाराज अपार्टमेंट, तळेगाव फाटा जवळ अनु क्र. १०/१, इगतपुरी ४२२४०३/ नोव्हेंबर २४, २०२२ | जून १६,२०२१ ह. १३,४०,८५३.००/- | नाशिक |
| ۷ | आनंदा यशवंत पाटील आणि शुभांगी शंकर अस्वले- एलबीपीयुएन००००२४३६२७५ | फ्लॅट क्र. ३३, २ रा मजला, इमारत ए३, टाऊनशिप द्वारका, गट क्र. १२२ आणि १२३, गांव महलुंगे, चाकण- तळेगांव रोड, तालुका खेड, पुणे ४१०५०१/ नोव्हेंबर २४, २०२२ | जुलै २१,२०२२ रु. १०,१८,८१२.००/- | नाशिक |
| 8 | सविता जैनाथ फाळके आणि जैनाथ सोपल फाळके- एलबीपीयुएन००००२०७२८३६ | पलॅट क्र. ३, प्राईड पॅनारोमा, इमा ए३, २ रा मजला, प्लॉट क्र. $\xi+6+2+\%$, अनु क्र. $\xi\circ \xi/2/2/2/2$ आणि $\xi\circ \xi/U/2/2$, भामबुर्दा, शिवाजीनगर, पुणे ४११००५/ नोव्हेंबर २४, २०२२ | जून १३, २०२२ रु. ४९,१०,७५७.२९/- | नाशिक |
| १० | शेषराव माधोराव दारव्हेकर आणि अनिता शेषराव दारव्हेकर – एलबीएनएजी०००००७१८८७८ | प्लॉट क्र. ४६-ए मौझा पारसोदी, सर्न्हे क्र. ११८/३, गोपाळ नगर, २ रा बस स्टॉप, नागपूर ४४००२२/ नोर्न्हेंबर २४, २०२२ | जुलै ०६, २०२२ रु. १,८०,३४८.८३/- | नाशिक |

(एन्फोर्समेंटे) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचेना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : नोव्हेंबर २९, २०२२ प्राधिकृत अधिकारी स्थळ : महाराष्ट आयसीआयसीआय बँक लिमिटेड



एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

(मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक) नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई-४००००४ वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच. एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६०; दू.क्र. : (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२०३६०३:

ई-मेल आयडी : recovery@nkgsb-bank.com कब्जा सूचना (नियम ८(१) (स्थावर मिळकतींसाठी)

निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी एनकेजीएसबी को–ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार, गहाणदार आणि हमीदारांना सूचनेमध्ये नमुद केलेली रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते. सदरह कर्जदार, गहाणदार आणि हमीदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर सिक्युरीटी इंट्रोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये पुढील तारखेस **सांकेतिक कब्जा** घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मत्तेवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को– ऑप. बँक लि. च्या खालील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज आणि प्रभारच्या अधीन राहील.

तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

कर्जदार /गहाणदार /हमीदारांची नावे

| क्राव्यार/गहाणदार/हमावारावा नाव | मागणा सूचना दिनाक | एकूण थकीत रक्कम |
|--|-------------------------------|-------------------------------------|
| १. श्री. मनीषकुमार रविंद सिंग (कर्जदार आणि गहाणदार) | ٥२.٥८.२०२२ | रु. ४५.९२ लाख |
| २. सौ.मीनू मनीषकुमार सिंग(सह-कर्जदार) | | |
| गहाण स्थावर मिळव | कतींचे वर्णन | |
| श्री. मनीषकुमार रविंद सिंग यांच्या मालकीचे ठाणेचा नोंदणीकृत आणि उ | प नोंदणीकृत जिल्हाच्या हद्दीत | कब्जा |
| आणि ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे क्र. २९२ गाव माजिवाडा, गावंड बाग, पोखरण रोड क्र. ठाणे | | दिनांक |
| (पश्चिम) ४००६१०, धवल हिल्स सीएचएस लि. च्या सोनल लक्ष्मी मध्ये इमा क्र. ए०२ च्या ७ वा | | २३.११.२०२२ |
| मजला, फ्लॅट क्र. ७०२, मोज. ६८० चौ.फू. म्हणजेच ६३.१९ चौ.मीटर्स | (बिल्ट अप) क्षेत्र. | · |
| कर्जदार/गहाणदार/हमीदारांची नावे | मागणी सूचना दिनांक | ३१.१०.२०२२ रोजीस एकूण थकीत रक्रम |
| १. राजेश प्रिथ्वीचंद वोहरा (कर्जदार) | 09.02.2022 | रु. ११.९६ लाख |
| २. श्री. अशोक प्रिथ्वीचंद वोहरा (सह-कर्जदार) ३. श्री. जयेश गांगजी शाह (हमीदार) | | |
| | | |
| ४. श्री. अरुण शामराव काटकर (हमीदार) | | |
| _ | I | |
| गहाण स्थावर मिळव | कतींचे वर्णन | |

दिनांक : २९.११.२०२२ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

तळमजला, इमारत क्र.बी/३/१०, प्लॉट क्र. ९ ते १८, सेक्टर २ सह त्यावरे बांधलेले, बांधण्यात येणारी रचना

प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये)

२३.११.२०२२

मागणी सचना दिनांक ३१ १० २०२२ रोजीस